

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे आणि महामंडळाचे अंतर्गत लघुपाटबंधारे कक्ष, ठाणे या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण ५५ पदांना दि.१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्र.मुदवा-२०२५/(प्र.क्र.४८/२५)/खारभूमी
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: १९ मार्च, २०२५.

पहा :-

- १) जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र.मुदवा-२०२४/(प्र.क्र.९०/२४)/खारभूमी, दि.२५.०९.२०२४
- २) कार्यकारी अभियंता कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचे पत्र क्र. कोंपाविम/मुदतवाढ/आ-३/८२९/सन २०२५, दि.२७.०२.२०२५.
- ३) वित्त विभाग शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि. ०३.०३.२०२५.

प्रस्तावना :-

कार्यकारी अभियंता, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे आणि महामंडळाचे अंतर्गत लघुपाटबंधारे कक्ष, ठाणे या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण ५५ पदांना संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये दि.१.०९.२०२४ ते २८.०२.२०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करण्यात आली होती. आता त्याच कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ५५ पदांना दि.१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत संदर्भ क्र.२ येथील कार्यकारी अभियंता कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या दि. २७.०२.२०२५ रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने, संदर्भ क्र.३ येथील वित्त विभाग शासन निर्णय दि.३.०३.२०२५ ला अनुसरून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे या कार्यालयातील ४१ आणि महामंडळाचे अंतर्गत लघुपाटबंधारे कक्ष, ठाणे या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील १४ पदे असे एकूण ५५ पदांना दि.१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत, ती सुधारीत आकृतिबंधानुसार निश्चित केलेल्या पदांच्या मर्यादेत आहेत, या अटीच्या अधीन राहून मुदतवाढ मंजूर करण्यात येत आहे-

अ) नियत अस्थायी पदे ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावी.

आ) नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे ही दि.६.०२.२००३ च्या शासन निर्णयान्वये मंजूर सुधारित आकृतिबंधानुसार निश्चित केलेल्या पदांच्या मर्यादेत असावीत.

२. वरील कार्यालयांच्या आस्थापनेवर होणारा खर्च “मागणी क्रमांक आय-५ ४७०१ मोठे व मध्यम प्रकल्प यावरील भांडवली खर्च ८० सर्वसाधारण (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूकीचा (०४) वेतनावरील खर्चासाठी भाग भांडवली अंशदान (योजनेतर) (०४) (०३) कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ भाग भांडवली अंशदान (अनिवार्य) (४७०१ आय-१८९)” या लेखाशिर्षाखाली टाकून तो मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय हा वित्त विभाग शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क, दि.०३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०३१९१७४०४३०९२७ असा आहे. हे आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अंजली काकडे)

सहपत्र :- परिशिष्ट "अ "

अवर सचिव, जलसंपदा विभाग

प्रत सहपत्रासह :-

- १) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- २) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर.
- ३) निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- ४) जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे.
- ५) अवर सचिव (आ. पु.क.), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२.
- ६) वित्त विभाग (व्यय-१२), मंत्रालय, मुंबई ३२.
- ७) वित्त विभाग (अर्थसंकल्प-१९), मंत्रालय, मुंबई ३२.
- ८) कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे.
- ९) मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई .
- १०) अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबांव- रत्नागिरी.
- ११) कार्यासने, अर्थ-२/आ(प्रशि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) खारभूमी कार्यासन (संग्रहार्थ).

परिशिष्ट - "अ"

(शासन निर्णय क्र मुदवा-२०२५/प्र.क्र.४८/खारभूमी, दि. १९ मार्च, २०२५ चे सहपत्र)

अ.क्र	महामंडळ/विभाग/उपविभाग	नियत अस्थायी पदांचा तपशिल	पदसंख्या
(१)	(२)	(३)	(४)
१)	कार्यकारी संचालक, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे.	१) कार्यकारी संचालक	१
		२) मुख्य लेखा व वित्त अधिकारी	१
		३) कार्यकारी अभियंता	१
		४) उपअभियंता	२
		५) लेखा अधिकारी	१
		६) सहाय्यक लेखा अधिकारी	२
		७) कनिष्ठ अभियंता/शा.अ.	८
		८) स्था.अ.सहा	८
		९) वरिष्ठ लिपिक	२
		१०) कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक/टंकलेखक	५
		११) अनुरेखक	२
		१२) वाहन चालक	२
		१३) शिपाई	४
		१४) चौकीदार	२
		एकूण	४१
२)	कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे कक्ष, ठाणे.	१) कार्यकारी अभियंता	१
		२) उप अभियंता	२
		३) कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता	४
		४) लघु टंकलेखक/निम्नश्रेणी लघुलेखक	१
		५) वरिष्ठ लिपिक	१
		६) कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक/टंकलेखक	१
		७) अनुरेखक	१
		८) शिपाई	२
		९) चौकीदार	१
		एकूण	१४
		एकूण	५५

(अंजली काकडे)

अवर सचिव , महाराष्ट्र शासन